

# NSE

## NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LTD.

(CIN: U67120MH1992PLC069769)

Registered Office: Exchange Plaza, C-1, Block G, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051

Tel: +91 22 2659 8100 | Fax: +91 22 2659 8120

E-mail: [secretariat@nse.com.in](mailto:secretariat@nse.com.in) | Website: <https://www.nseindia.com/>

**NOTICE OF THE 33<sup>rd</sup> ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING, RECORD DATE AND FINAL DIVIDEND INFORMATION**

Notice is hereby given that the Thirty Third (33<sup>rd</sup>) Annual General Meeting ('AGM' / 'Meeting') of the Shareholders of National Stock Exchange of India Limited ('Company' / 'NSE' / 'Exchange') will be held on Monday, August 25, 2025 at 04:00 P.M. (IST), through Video Conferencing / Other Audio Visual Means ('VC'/'OAVM'), provided by National Securities Depository Limited ('NSDL') to transact the business as set out in the Notice of the AGM.

In compliance with the General Circular No. 09/2024 dated September 19, 2024, issued by the Ministry of Corporate Affairs, read with circulars issued earlier ('MCA Circulars') and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-POD2/P/CIR/2024 /133 dated October 3, 2024, issued by the Securities and Exchange Board of India read with the circulars issued earlier ('SEBI Circulars'), the Notice of the AGM along with the Integrated Annual Report for the financial year 2024-25 has been sent through electronic mode to those Shareholders whose e-mail addresses are registered with the Company's Registrar & Share Transfer Agents - MUFG Intime India Private Limited (Formerly known as Link Intime India Private Limited) ('RTA') or Depository(ies). Further, pursuant to Regulation 36(1)(b) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations'), a letter providing link where the AGM Notice and Integrated Annual Report are uploaded, has been couriered to those Shareholders whose mail addresses are not registered with the Company.

The AGM Notice and the Integrated Annual Report for the financial year 2024-25 is made available on the website of the Company at <https://www.nseindia.com/static/investor-relations/shareholders-meetings> and <https://www.nseindia.com/static/investor-relations/annual-reports> respectively and the said documents are also available on the website of NSDL at <https://www.evoting.nsdl.com/>.

Shareholders attending the AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013 ('Act').

**Remote e-voting and e-voting at the AGM:**

In compliance with the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of the Listing Regulations and SEBI Master Circular No. SEBI/HO/CFD/POD2/CIR/P/0155 dated November 11, 2024, the Company had provided the Shareholders, the facility to cast their votes electronically (through remote e-voting as well as e-voting at the AGM), through the e-voting services provided by NSDL, in respect of all the resolutions set forth in the Notice of the AGM. The information and instructions for remote e-voting and e-voting at the AGM has been provided in the Notice of AGM. The remote e-voting period begins on **Friday, August 22, 2025, at 09:00 A.M. (IST)** and end on **Sunday, August 24, 2025, at 05:00 P.M. (IST)**. The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter.

The voting rights of the Shareholders shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on **Monday, August 18, 2025 ('Cut-Off Date')**. The facility of e-voting shall also be made available at the AGM and the Shareholders attending the Meeting, who have not earlier cast their votes by remote e-voting, shall be able to exercise their voting rights at the Meeting. A person whose name is recorded in the Register of Beneficial Owners as on the Cut-Off Date only shall be entitled to avail the facility of remote e-voting / e-voting at the AGM. Shareholder(s) may participate in the AGM even after exercising his/her vote through remote e-voting but shall not be allowed to change the vote subsequently or cast the vote again. A person who is not a Shareholder as on the Cut-Off Date shall treat the Notice of the AGM for information purposes only.

A person who acquires shares of the Company and becomes a Shareholder of the Company after dispatch of the Notice and holds shares as on the Cut-Off Date and wishes to attend the Meeting may follow the login process detailed in the Notice of the AGM.

**Registration of Changes / Updates:**

Shareholder(s) are requested to intimate all changes pertaining to their Bank details, email-address, power of attorney, change of name, change of address, contact details, etc. to their respective Depository Participants at the earliest.

**Queries / Grievances:**

In case of any queries/grievances pertaining to remote e-voting or e-voting at the AGM, you may refer to the Frequently Asked Questions for Shareholders and e-voting user manual for Shareholders available in the 'Downloads' section on NSDL website at <https://www.evoting.nsdl.com/> or call on : 022 - 4886 7000 or send a request to Ms. Pallavi Mhatre, Senior Manager or Mr. Sanjeev Yadav, Assistant Manager from NSDL at the designated e-mail ID: [evoting@nsdl.com](mailto:evoting@nsdl.com).

Helpdesk for Shareholders for any technical issues related to login through Depositories i.e., NSDL and CDSL:

Login type	Helpdesk details
Securities with NSDL	Shareholders facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at <a href="mailto:evoting@nsdl.com">evoting@nsdl.com</a> or call at 022 - 4886 7000.
Securities with CDSL	Shareholders facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at <a href="mailto:helpdesk.evoting@cslindia.com">helpdesk.evoting@cslindia.com</a> or contact at toll free no. 1800-21-09911

**Dividend:**

Shareholders may note that the Board of Directors of the Company at its meeting held on May 06, 2025, has recommended a final dividend of ₹ 35.00/- (including a special dividend of ₹ 11.46/-) per fully paid-up equity share (Face Value ₹ 1/- each). The record date fixed for the purpose of final dividend for financial year 2024-25 is Wednesday, August 13, 2025 ('Record Date'). The final dividend once approved by the Shareholders at the AGM will be paid within 30 days from the date of the AGM through Electronic Clearing Service. Shareholders may please note that the Dividend shall be credited in the bank account linked with their Demat account. Shareholders are requested to update their Electronic Bank Mandate through their Depository Participant(s) in order to receive dividends in a timely manner.

**Tax on Dividend:**

Pursuant to the Finance Act, 2020, dividend income is taxable in the hands of Shareholders w.e.f. April 1, 2020 and accordingly, the Company shall be required to deduct tax at source ('TDS') from dividend paid to the Shareholders at the prescribed rates in the Income Tax Act, 1961 ('IT Act'). In general, to enable compliance with TDS requirements, Shareholders are requested to complete and/ or update their correspondence, including Residential status, PAN, Category as per the IT Act with their Depository Participant(s). The relevant tax exemption documents and other related documents shall be uploaded on the website of RTA, on or before Wednesday, August 13, 2025. Detailed process regarding the same has been sent to all the Shareholders vide a separate e-mail dated July 30, 2025. The said communication is also made available on the website of the Company <https://www.nseindia.com/static/investor-relations/shareholders-meetings>.

**Scrutinizer:**

The Board of Directors at its meeting held on May 06, 2025, appointed Shri. Atul Mehta (FCS 5782 and COP No. 2486), failing him, Smt. Ashwini Inamdar (FCS 9409 and COP No. 11226), Partners of M/s. Mehta & Mehta, Practicing Company Secretaries, as the Scrutinizer to conduct remote e-voting and e-voting at the AGM in a fair and transparent manner. The Scrutinizer's have provided their consent for the said appointment.

**For National Stock Exchange of India Limited**

Place: Mumbai


Sd/-

Date: August 03, 2025


Prajakta Powle

Company Secretary

ACS 20135



## Nifty50



**Karur Vysya Bank**  
*Smart way to bank*

**THE KARUR VYSYA BANK LIMITED**  
 Regd. & Central Office, No. 20, Erode Road,  
 Vadivel Nagar, L.N.S., Karur - 639002  
 [CIN No: L65110TN1916PLC001295]  
 [E-mail: [kvb\\_sig@kvbmail.com](mailto:kvb_sig@kvbmail.com)] [Website: [www.kvb.co.in](http://www.kvb.co.in)]  
 [Tel No: 04324-269441]

**Special Window for Re-lodgement of Transfer Requests of  
 Physical Shares of Karur Vysya Bank Limited**

Notice to investors is hereby given that, pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/PIR/2025/97 dated July 02, 2025, a Special Window is opened for a period of six months, from July 07, 2025, to January 06, 2026, to facilitate re-lodgement of transfer requests of physical shares. This facility is available for transfer deeds lodged prior to April 01, 2019, and which were rejected, returned, or not attended to due to deficiencies in documents/process/for otherwise. Investors who have missed the earlier deadline as of March 31, 2021, are requested to furnish the necessary signed documents to the Bank's RTA as given below:

M/s. MUFG Intime India Private Limited,  
 (Unit: The Karur Vysya Bank Limited)  
 "Surya" 35 Mayflower Avenue, Behind Senthil Nagar,  
 Sowripalayam Road, Coimbatore-641028, Tamil Nadu.  
 E-mail: [coimbatore@in.mpmc.mufg.com](mailto:coimbatore@in.mpmc.mufg.com)  
 Tel: 0422-2314792/4598995/2539835/2539836

Kindly note that the shares that are re-lodged for transfer shall be issued only in demat mode after completing the due process.

**For The Karur Vysya Bank Limited**  
**Srinivasa Rao M**  
 Company Secretary  
 (Membership No. ACS 19189)

Place : Karur  
 Date : August 02, 2025

# JANA SMALL FINANCE BANK

(A Scheduled Commercial Bank)

CIN No. E69523KA2006PLC040028

Regd Office: The Fairway Business Park #10/1, 11/2, 12/2B, Off Dombur,  
Koramangala Inner Ring Road, Next to ECL, Challaghatta, Bengaluru 560071

## 19<sup>TH</sup> ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD OVER VIDEO CONFERENCE ON FRIDAY, 29<sup>TH</sup> AUGUST 2025

1. Shareholders may note that the 19<sup>th</sup> Annual General Meeting ("AGM") of Jana Small Finance Bank Limited ("Bank") will be held through video conference in compliance with circulars issued by Securities Exchange Board of India ("SEBI"), Registrar of Companies/ Ministry of Corporate Affairs and all other applicable laws, circulars and notifications issued by Statutory/ Regulatory Authorities to transact the business set forth in the Notice of the meeting.
2. The date and time of AGM shall be: Friday, 29<sup>th</sup> August 2025 at 11:00 AM (IST).
3. In compliance with Section 101 of the Companies Act, 2013 read with above circulars, electronic copies of the Notice to the AGM and Annual Report for the financial year 2024-25 will be sent to all Shareholders whose email addresses are registered with the Bank/ Registrar and Share Transfer Agent/ Depository Participant(s). Further, the said Notice and Annual Report will also be made available at the website of the Bank at [www.janabank.com](http://www.janabank.com) and Stock Exchanges at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com)
4. The Shareholders are requested to update/ register their email ID, mobile number and bank account details in the following manner:
  - a. For shares held in physical mode: Not applicable as 100% of the shares held by the Shareholders in the Bank are held through dematerialised mode.
  - b. For shares held in dematerialised mode: By updating the details with respective depository participant(s).
5. The Bank will send out a letter providing the web-link, including the exact path, where complete details of the Annual Report is available to such shareholders who have not registered their email ID's with the Bank/ RTA/ Depositories.
6. Pursuant to the provisions of Sections 107 and 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) and Regulation 44 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations 2015 (as amended) and circulars issued by the Ministry of Corporate Affairs, the Bank is pleased to provide its Shareholders, facility to exercise their votes during the course of the AGM by electronic means. The business may also be transacted through remote e-Voting prior to the AGM and the schedule for remote e-Voting is as under:

Description	Date & Time
Date and time of commencement of remote voting through electronic means	Tuesday, 26 <sup>th</sup> August 2025 at 09:00 A.M.
Date and time of conclusion of remote voting through electronic means	Thursday, 28 <sup>th</sup> August 2025 at 05:00 P.M.

Date: 04<sup>th</sup> August, 2025


Place: Bengaluru

**For Jana Small Finance Bank Limited**  
**Lakshmi R N**  
 Company Secretary & Compliance Officer

**Indian Institute of Management Ranchi**

**TENDER NOTICE**

IIM Ranchi invites bids from public sector banks and eligible private sector banks for 'Interest Rates on Fixed Deposit for IIM Ranchi'. The last date for submission of the sealed bid is up to 12.00 PM on 25.08.2025. For More details please refer to our website: [www.iimranchi.ac.in](http://www.iimranchi.ac.in)



**आर ई सी**  
**REC**

असीमित ऊर्जा, अनन्त संभावनाएँ  
Endless energy. Infinite possibilities.

**आरईसी लिमिटेड | REC Limited**  
(भारत सरकार का महारत्न उद्यम) (A Maharatna Government of India Enterprise)

Regd. Office : Core-4, SCOPE Complex, 7 Lodhi Road, New Delhi 110003  
Corporate Office : Plot No. I-4, Sector-29 Gurugram - 122001 (Haryana)  
Tel: +91 124 4441300, | Website: [www.recindia.nic.in](http://www.recindia.nic.in)  
Email: [complianceofficer@recindia.com](mailto:complianceofficer@recindia.com) | CIN: L40101DL1969GOI005095

NOTICE OF 56<sup>TH</sup> ANNUAL GENERAL MEETING  
AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 56<sup>th</sup> Annual General Meeting ("AGM") of REC Limited ("Company") will be held on Wednesday, August 27, 2025 at 11:00 hours IST through Video Conferencing ("VC")/Other Audio-Visual Means ("OAVM"), to transact the business as set out in the Notice of 56<sup>th</sup> AGM. In compliance with the provisions of the Companies Act, 2013 read with circulars issued by Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India, from time to time, the Notice of 56<sup>th</sup> AGM and Annual Report containing the financial statements for the financial year 2024-25, Auditors' Report thereon, Board's Report and other documents, have been sent through e-mails on August 1, 2025, to all the Members as on the July 25, 2025, whose e-mail IDs are registered with the Company/Depository Participant (DP). The said documents are also available on the Company's website i.e. [www.recindia.nic.in](http://www.recindia.nic.in), websites of stock exchanges i.e. [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and on the website of NSDL at [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com).

Further, the Company has engaged NSDL to enable the members of the Company to attend the said AGM through VC/OAVM and to cast votes electronically, in respect of the business(es) to be transacted at 56<sup>th</sup> AGM of the Company. Members of the Company holding shares either in physical form or in dematerialized form as on the Cut-off date i.e. Wednesday, August 20, 2025 may cast their vote electronically in respect of business to be transacted at the AGM.

The remote e-voting platform will be open for voting from Sunday, August 24, 2025 (0900 hours) to Tuesday, August 26, 2025 (1700 hours). Remote e-voting shall not be allowed beyond the said date and time. Those members, who do not cast their vote on the resolutions through remote e-voting during the above period and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM.



Further, members who have cast their vote by remote e-voting may attend the AGM, but shall not be entitled to vote again at the AGM. Any person whose e-mail ID is not registered with the Company/DP or who becomes a member of the Company after dispatch of the Notice of AGM and holds shares as on the Cut-Off date, may obtain the user ID and password for e-voting by sending a request at [evoting@nsdl.com](mailto:evoting@nsdl.com) with a copy marked to [complianceofficer@recindia.com](mailto:complianceofficer@recindia.com). Further, the Company has appointed CS Sachin Agarwal (FCS 5774) from M/s. Agarwal S. & Associates, Company Secretaries, as Scrutinizer for conducting the electronic voting process prior to the AGM and during the AGM, in a fair and transparent manner.

In case of any queries, Members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for shareholders and e-voting user manual available at the download section of NSDL website i.e. [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com) or refer to the instructions as mentioned in the Notice of 56<sup>th</sup> AGM or call at 022-4886-7000 or send a request at [evoting@nsdl.com](mailto:evoting@nsdl.com). Members may also write to the Company at [complianceofficer@recindia.com](mailto:complianceofficer@recindia.com).

Members who would like to ask questions during the AGM, may send their questions or may register themselves as a speaker by sending a request from their registered email address mentioning their name, DP ID and Client ID/folio number and mobile number to [complianceofficer@recindia.com](mailto:complianceofficer@recindia.com), not later than 1700 hours on Sunday, August 24, 2025. The Company reserves the right to limit the number of members asking questions depending on the availability of time at the AGM.

**For and on behalf of**  
**REC Limited**  
**Sd/-**  
**(J.S. Amitabh)**  
**Executive Director & Company Secretary**

**Date:** August 2, 2025  
**Place:** Gurugram

ADVANI HOTELS & RESORTS (INDIA) LIMITED				
<div>  <div> <div>CIN L99999MH1987PLC042891)</div> <div> Regd. Office: Office No. 18A &amp; 18B, Jolly Maker Chambers II, Nariman Point, Mumbai - 400 021  Email: cs.ho@advanihotels.com Tel No: 022 22850101 </div> </div> </div>				
EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30 ,2025				
Particulars	(Figures are in ₹ in Lakhs unless specified)			
	Quarter ended 30.06.2025	Quarter ended 31.03.2025	Quarter ended 30.06.2024	Year ended 31.03.2025
	Reviewed	Reviewed	Reviewed	Audited
Total Income from Operations (net)	1,992.37	3,351.06	2,205.55	10,740.75
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	317.07	1,538.65	472.26	3,529.77
Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	317.07	1,538.65	472.26	3,529.77
Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	235.06	1,147.12	361.23	2,643.55
Total Comprehensive Income / (Loss) for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive income / (loss) (after tax)	228.47	1,126.78	359.18	2,617.19
Equity Share Capital	1,848.77	1,848.77	1,848.77	1,848.77
Other Equity as shown in the Audited Balance Sheet as at March 31, 2025				6,293.25
Earning Per Share (for continuing operations) (for ₹ 2/- each)				
Basic EPS (In ₹)	0.25	1.24	0.39	2.86
Diluted EPS (In ₹)	0.25	1.24	0.39	2.86
Note: The above is an extract of the detailed format of Standalone Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the Stock Exchange websites <a href="http://www.nseindia.com">www.nseindia.com</a> and <a href="http://www.bseindia.com">www.bseindia.com</a> and on the Company's website <a href="http://www.caravelabeachresortgoa.com">www.caravelabeachresortgoa.com</a>				
<div> <div>Place: Mumbai</div> <div>Date: August 1, 2025</div> </div>		<div>  <div> For and on behalf of the Board  of Directors of the Company  Sd/-  Sunder G. Advani  Chairman &amp; Managing Director  DIN:00001365 </div> </div>		

# MIRZA INTERNATIONAL LIMITED

CIN : L19129UP1979PLC004821

Regd. Off: A 71, Sector 136, Noida -201301

website: [www.mirza.co.in](http://www.mirza.co.in) e-mail: [compliance@mirzaindia.com](mailto:compliance@mirzaindia.com)

## EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th JUNE 2025

(₹ in Lakh except earning per share data)

Sl. No.	Particulars	Standalone				Consolidated			
		Quarter ended 30.06.2025 (Unaudited)	Quarter ended 31.03.2025 (Audited)	Quarter ended 30.06.2024 (Unaudited)	Year ended 31.03.2025 (Audited)	Quarter ended 30.06.2025 (Unaudited)	Quarter ended 31.03.2025 (Audited)	Quarter ended 30.06.2024 (Unaudited)	Year ended 31.03.2025 (Audited)
1	Total Income from Operations	14171.44	12073.04	13724.88	57024.52	14257.58	12240.50	14372.53	58274.86
2	Net Profit/(Loss) for the Period (before tax, Exceptional and/or Extraordinary Items)	275.32	(99.53)	155.73	(473.81)	289.28	(413.79)	110.25	(355.11)
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2136.76	(99.53)	155.73	(473.81)	2150.72	(413.79)	110.25	(355.11)
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1766.76	(50.43)	109.67	(398.81)	1780.84	(439.66)	64.19	(354.38)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income(after tax)]	1133.56	(228.22)	163.89	(543.41)	1246.92	(623.92)	136.04	(416.89)
6	Equity Share Capital	2764.04	2764.04	2764.04	2764.04	2764.04	2764.04	2764.04	2764.04
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance sheet of the previous year	-	-	-	43614.37	-	-	-	53672.72
8	Earning Per Share (of Rs. 2/- each) (for continuing & discontinued operations)								
	1. Basic:	1.28	(0.04)	0.08	(0.29)	1.29	(0.32)	0.05	(0.26)
	2. Diluted:	1.28	(0.04)	0.08	(0.29)	1.29	(0.32)	0.05	(0.26)

Notes: **a)** The above is an extract of the detailed format of the quarter ended Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchange(s) under the Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full Format of Quarterly Financial Results are available on the websites of BSE and NSE at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com) respectively and on Company's website at [www.mirza.co.in](http://www.mirza.co.in). **b)** The above Consolidated Financial Results of Mirza International Limited (The Company), Wholly Owned Subsidiaries (WOS) i.e: RTS Fashion Limited and Genesis Brands Private Limited are drawn in terms of Regulation 33 of SEBI (LODR) Regulations, 2015. **c)** The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on August 2, 2025. The auditors of the Company have carried out a Limited Review Report on the Un-audited Financial Results for the quarter ended June 30, 2025.

**d)** Figures for the period have been regrouped/rearranged whenever necessary to make them comparable.

**For Mirza International Limited**

Sd/-

(Tauseef Ahmad Mirza)

Managing Director

(DIN 00049037)

Date : 02.08.2025

Place : Noida



**अस्वीकृती**  
ह्या वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या कोणत्याही जाहिरातीमध्ये करण्यात आलेल्या दावांच्या खरेपणा किंवा सत्यतेबाबत नवशक्ति कोणतीही हमी देत नाही. अशा जाहिरातीवर कोणत्याही कृती करण्यापूर्वी त्यांनी स्वतः चौकशी करून घ्यावी किंवा तांांचा सल्ला घेण्यावाचता वारकनास घ्यावाचता.

ह्या वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या किंवा अधिकृत वेबसाइटवर ई पेपर मध्ये अपलोड केलेल्या कोणत्याही जाहिरातीमधील कोणत्याही त्रुटी करण्यापूर्वी त्यांनी स्वतः चौकशी करून घ्यावी किंवा तांांचा सल्ला घेण्यावाचता वारकनास घ्यावाचता.

**CHANGE OF NAME**

**NOTE**  
Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I HAVE CHANGE MY NAME FROM JAYESH JAYESH KHANDOR TO JINER JAYESH KHANDOR AS PER AFFIDAVIT. CL-1202

MY NAME IS 'RICHA TRIPATHI' IN ALL MY RECORDS. I GOT MARRIED TO MAHESH SHUKLA & IN PASSPORT IT GOT MENTIONED AS 'RICHA TRIPATHI SHUKLA'. 'RICHA TRIPATHI' & 'RICHA TRIPATHI SHUKLA' W/O MAHESH SHUKLA OR D/O RAMANAND TRIPATHI ARE SAME PERSON. 'RICHA TRIPATHI SHUKLA' BE READ AS 'RICHA TRIPATHI' CL-206

I HAVE CHANGED MY NAME FROM VIPUL SUBHASH CHAMPANEKAR TO VIPUL SUBHASH CHAMPANEKAR AS PER AFFIDAVIT DATED 01/08/2025. CL-678

I. PROMOD KUMAR DIXIT HAVE CHANGED MY NAME TO PRAMOD KUMAR SRINIVAS DIXIT VIDE MAHARASHTRA GOVERNMENT GAZETTE M-25161313 DT JULY 31-AUGUST 6, 2025 CL-957

I. SOMASHEKARA M. FATHER OF 1577256X LNK KIRAN MAS VATHO MELUKOTE POST-MELUKOTE TEH-PANDAVAPURA DIST-MANDYA STATE-KARNATAKA PINCODE-571431 HEREBY DECLARE THAT I HAVE CHANGED MY NAME & DATE OF BIRTH FROM-SOMASHEKHARA M DOB 02-06-1957 TO - M SOMASHEKHARA (02/06/1954) AS PER CIVIL DOCUMENTS AFFIDAVIT NO 56AB 743998 CL-958

I. HAVE CHANGED MY NAME FROM "YASHWANT KUMAR" TO "YASHWANT SAGARMAL NAHAR" AS NOTIFIED AND PUBLISHED IN MAHARASHTRA GAZETTE FOR THE PERIOD 4TH - 10TH APRIL 2024, AND PLACED AT SERIAL NO (M-214420). CL-959

### जाहीर सूचना

सूचना दिली जाते की १ श्री. जिमेश रमेश शाह व २ कु. खुसबू जिमेश शाह, हे श्री रमरराज टावर की-ऑफरेंटिव्ह हाउसिंग सोसायटी लि. चे सदस्य व शेअरधारक, आमच्या अंशिलगोी खाती नमूद अटीवर व शर्तीवर संपूर्णपणे भरलेल्या प्रत्येकी रु. ५०/- किमतीच्या दहा शेअर्स (ओळख क्रमांक ०११ ते १००) जे शेअर प्रमाणपत्र क्र. ०१० अंतर्गत नोंदवले आहेत, तसेच सातव्या मजल्यावरील सदनिका क्र. ७०१ व सोबतच पहिल्या पोटियमवरील संरक्षित कार पार्किंग क्र. २८ चा विशेष वापर व अर्बात घेण्याचा हक्क, यांचे विक्री व हस्तांतरण करण्यासाठी वाटाघाटी करत आहेत. ही मालमत्ता खालील परिशिष्टात अधिक तपशिलात वर्णन केल्याप्रमाणे असून कोणत्याही बोजा, अडथळा, हक्कांशिवाय आहे. कोणत्याही व्यक्तीस / घटकामे वरील शेअर्स व/किंवा सदनिकेस संदर्भात विक्री, तासण, ट्रस्ट, अधिकारदावा, भेट, भार, तावा, वारसा, भाडेकरार, देवभारत, उपमार्गाधिकार किंवा अन्य कोणत्याही स्वरूपाचा हक्क, हक्कांचे शर्षक वा स्वास्थस असल्यास त्यांनी यासंदर्भातील पुराव्यांसह प्रकाशन दिनांकापासून १४ दिवसांच्या आत खालील पत्त्यावर लेखी स्वरूपाचा कळवावे, अन्यथा असा कोणताही दावा झाला नाही असे गृहीत धरते जाईल व आमचे ग्राहक संबंधित व्यवहार पूर्ण करण्यास मोकळे असतील-- कार्यालय क्र. १४, पहिला मजला, स्टार ट्रेड सेंटर, चामुंडा सर्कल, सोडावाला लेन, बोरोवली (पश्चिम), मुंबई ४०० ०१२.

**वर्तल उल्लेख केलेल्या परिशिष्टानुसार**  
दहा संपूर्णपणे भरलेले प्रत्येकी रु. ५०/- किमतीची शेअर्स, ओळख क्रमांक ०११ ते १००, शेअर प्रमाणपत्र क्रमांक ०१० अंतर्गत श्री रमरराज टावर की-ऑफरेंटिव्ह हाउसिंग सोसायटी लि. यांनी दिलेले. सातव्या मजल्यावरील सदनिका क्र. ७०१, ज्याचे कार्पेट क्षेत्रफळ अंदाजे ६२.९५ चौ. मी. असून, त्यासोबत पहिल्या पोटियमवरील संरक्षित कार पार्किंग क्र. २८ चा विशेष वापर व उपभोगाचा हक्क. ही संपूर्ण मालमत्ता एक क्रमांक २४२४, २४२५/१ ते १२, गाव एकसार, तालुका बोरोवली येथील बडोडवाव बांधण्यात आलेल्या रमरराज टावर इमारतीत स्थित आहे, ज्याचे स्थान पहिल्या क्रॉस लेन, बोरोवली (पश्चिम), मुंबई ४०० ०१२, मुंबई शहर व उपनगरांच्या नोंदणी विभागा व अभिलेखात येते. दिनांक : ०४ ऑगस्ट, २०२५

सही/-  
(तुषार शाह)  
शहा अँड असोसिएट्स यांचेअतीने वकील

**सारस्वत को-ऑप. बँक लिमिटेड**  
सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि. (पब्लिक लि.)

**ताबा सूचना**  
(सिक्युरिटी इंस्टेरेट (एफकोसॅमेंट) रुल्स २००२ च्या नियम ८(१) अन्वये)

ज्याअर्थी निम्नव्याखरीकारांनी सारस्वत को-ऑप. बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायशेसन अँड रिस्कन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एफकोसॅमेंट ऑफ सिक्युरिटी इंस्टेरेट अँडट, २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंस्टेरेट (एफकोसॅमेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून सारस्वत आणि ग्राहणवटदार: श्री. घोसाळकर वैभव आणि हमीदार: सी. घोसाळकर विधी वैभव यांना सूचनेमये मूद केलेली रु. १८,३४,३२८/- ( रुपये अठरा लाख चौतशी हजार तीसशे अठ्ठाविसा रुपये १४.०१.२०२४ रोजीस) करणारे व्यावहारीक व्याज आणि अनुषंगिक भ्रमर ही रक्कम सदरहू सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत चुकती करण्यासाठी बोलाविण्याकरिता दिनांक २१.०१.२०२४ रोजीची मागणी सूचना निर्गमित केलेली आहे.

कर्जदार/ग्राहणवटदार/हमीदार यांनी रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार/ग्राहणवटदार/हमीदार आणि सर्वसामान्य जणस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नव्याखरीकृत्यांनी ०१.०८.२०२४ रोजी सिक्युरिटी इंस्टेरेट (एफकोसॅमेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ सहवाचता अधिनियमाच्या कलम १३ च्या गोट करम (४) अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून खालील वर्णन केलेल्या मिळकतीचा **प्रत्यक्ष ताबा** घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार/ग्राहणवटदार/हमीदार आणि सर्वसामान्य जन्ता यांना याद्वारे सारस्वत करणारा येते की, त्यांनी खालील मिळकतीच्या देवघेवोच्या व्यवहार करून येणे आणि सधरहू मिळकतीवरील कोणताही व्यवहार हा सारस्वत को-ऑप. बँक लि. च्या रु. १८,३४,३२८/- ( रुपये अठरा लाख चौतशी हजार तीसशे अठ्ठाविसा रुपये २१.०१.२०२४ रोजीस अधिक त्यावारील व्याज यांच्या अधीन राहील.

कर्जदार/ग्राहणवटदार/हमीदारांचे तारण मल विमोचित करण्यासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिकार्यांच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतुदीकडे तल वेळपत्रात येत आहे.

**स्थावर मिळकतीचे वर्णन**  
समतुल्य गणण चे **फ्लॅट** क्र.१०५, १०५ प्लान (मोजमाफित क्षेत्र: ४६६.७५ चौ.फू. चर्टई क्षेत्र) मध्ये **श्री सद्गुरू प्राइड**, सहई क्र.१९८/२ ची मोजे आणि तालुका पेण जिल्हा रायगड-४०१२०७ मालकाद्वारे श्री. घोसाळकर वैभव सतीत.

सही/-  
प्राधिकृत अधिकारी  
दिनांक : ०१.०८.२०२५  
टिकाण : पेण

सारस्वत को-ऑप. बँक लि. प्राधिकृत अधिकारी

मुंबई, सोमवार , दि. ४ ऑगस्ट २०२५

**जाहीर नोटीस**  
सर्व लोकांस या नोटीसद्वारे कळविण्यात येते की, गाव मोजे मालोडे, गाव/पेठ-वसई, ता. वसई, जि. पालघर येथील सिटी सर्व्हे नं. 783/प/नं. 260 पै / स. नं. 39४ / 2 क्षेत्र 99149 चौ मी. ही जमीन मिळकत आमचे अंशित 1. प्रत्युक्त अब्दुल मालकी हक्काची आहे. सदर जमिन मिळकत आमचे अंशित विक्रीसाठी करण्याकामी रेगार आहेत. सदरबाबत व सदर जमिन मिळकतीच्या मालकी हक्काबाबत व कच्चावहिवारीबाबत कोणाही इसमाना वारण, गहाण, दान, प्रीप्रणसन कळह, वारसा, बढीस, भाडेपट्टा, तील, विक्री, साठेकरार वा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क, हरकत किंवा हितसंबंध असल्यास त्यांनी खालील पत्त्यावर ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून 15 दिवसांच्या आत पुराव्यांसह लेखी हरकत घ्यावी. अन्यथा कोणाचा कोणताही हक्क नाही व असल्यास सदरचा हक्क त्यांनी सोडून दिलेला आहे, असे गृहित धरते जाईल आणि नंतर आलेल्या हरकतीची उत्तल घेतली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

**जमिन मालकांफॅट वकील अँड, सिध्देथ नाईक,**  
पता: प्लॉट नं. 005, तळ मजला, वि. विंग, यशवंत प्राईड, वसई कोर्टाच्यासमोर, वसई (प), ता. वसई, जि. पालघर- 401201.

### जाहीर सूचना

सर्वसामान्य जमनेस सूचित करण्यात येते की बीएचएच सिक्युरिटीज प्रा. लि., सीडीएसएलडीआरडी-०५२२००, सेबी नोंदणी क्रमांक आयएनडीपी-सीडीएसएल-४२७-२०६७ यांनी आपले संचालन कायमस्वरूपी बंड करण्याचा निर्णय घेतला आहे आणि डिपॉझिटरी सहभाग (डीपी) म्हणूनची सेवा सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लि. सीडीएसएलकडे परत देत आहे. दिनांक ०८ सप्टेंबर २०२५ पासून आहमी सीडीएसएलचे डीपी ग्राहणार नाही, सर्व क्लिअर ताब्याधीं भालक्यांना सूचित करण्यात येते की, ०८ सप्टेंबर २०२५ पासून आमचे डीपी संचालन कायमचे बंद करण्यात येत आहे. कोणीही व्यक्ती किंवा घटकामे वासंदर्भात काही दावा असल्यास त्यांनी ०८ सप्टेंबर २०२५ पर्यंत, म्हणजेच या जाहीर सूचनेपासून ३० दिवसांच्या आत, आम्हाला कळवावे.

बीएचएच सिक्युरिटीजची डीपी सीडीएसएलकडे परत दिल्यानंतर, अशा कोणत्याही व्यक्तींच्या दावा/हक्कांची पूर्तता झालेली मानली जाईल. बीएचएच सिक्युरिटीज प्रा. लि. च्या डीपी बंदबाबत कोणत्याही तक्रारी किंवा शंका असल्यास कृपया खालील ईमेलवर संपर्क साधावा:-

**info@bhhsecurities.com**

दिनांक : ०४ ऑगस्ट २०२५

स्थळ : मुंबई

बीएचएच सिक्युरिटीज प्रा. लि.

राहल हलालका (संचालक)

**Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd**  
CENTRAL OFFICE : "Marutiagar", 13/9A, Sonawala Road, Goregaon (East), Mumbai - 400 063. Tel.: 022-6189 0000  
MULTI-STATE SCHEDULED BANK  
website : www.bharatbank.com

### NOTICE TO MEMBERS

Notice is hereby given that the 49th Annual General Meeting of the Members (Shareholders) of BHARAT CO-OPERATIVE BANK (MUMBAI) LIMITED will be held on Friday, the 22nd August, 2025 at 10.00 a.m. at Brijwasi Palace Hall, Brijwasi Estate, Sonawala Road, Goregaon (East), Mumbai - 400 063 to transact the following business:-

- To receive and adopt the Report of the Board of Directors, Audited Statement of Accounts and the Audit Report thereon for the year ended 31.03.2025.
- To consider and adopt the appropriation of the Net Profit for the year ended 31.03.2025.
- To re-appoint M/s. Sarda & Pareek LLP, Chartered Accountants as Statutory Auditors for the F.Y. 2025-2026 and to authorize the Board of Directors to fix their remuneration.
- To consider and approve the proposed amendments to the bye-laws of the Bank, with or without modification.
- To consider grant of leave of absence to those members of the Bank who have not attended this Annual General Meeting.
- To transact any other business with the permission of the Chair.

By order of the Board of Directors

Sd/-

VIDYANAND S. KARKERA

Managing Director & CEO

Note: 1) In the absence of a quorum within half an hour after the appointed time, the meeting shall stand adjourned and the adjourned meeting will be conducted immediately thereafter at the same venue irrespective of the rule of quorum in terms of Bye-law No. 30.



**नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लि.**

(सीआयएस: U67120M1H1992K006976)  
१०१, १०२, १०३, १०४, १०५, १०६, १०७, १०८, १०९, ११०, १११, ११२, ११३, ११४, ११५, ११६, ११७, ११८, ११९, १२०, १२१, १२२, १२३, १२४, १२५, १२६, १२७, १२८, १२९, १३०, १३१, १३२, १३३, १३४, १३५, १३६, १३७, १३८, १३९, १४०, १४१, १४२, १४३, १४४, १४५, १४६, १४७, १४८, १४९, १५०, १५१, १५२, १५३, १५४, १५५, १५६, १५७, १५८, १५९, १६०, १६१, १६२, १६३, १६४, १६५, १६६, १६७, १६८, १६९, १७०, १७१, १७२, १७३, १७४, १७५, १७६, १७७, १७८, १७९, १८०, १८१, १८२, १८३, १८४, १८५, १८६, १८७, १८८, १८९, १९०, १९१, १९२, १९३, १९४, १९५, १९६, १९७, १९८, १९९, २००, २०१, २०२, २०३, २०४, २०५, २०६, २०७, २०८, २०९, २१०, २११, २१२, २१३, २१४, २१५, २१६, २१७, २१८, २१९, २२०, २२१, २२२, २२३, २२४, २२५, २२६, २२७, २२८, २२९, २३०, २३१, २३२, २३३, २३४, २३५, २३६, २३७, २३८, २३९, २४०, २४१, २४२, २४३, २४४, २४५, २४६, २४७, २४८, २४९, २५०, २५१, २५२, २५३, २५४, २५५, २५६, २५७, २५८, २५९, २६०, २६१, २६२, २६३, २६४, २६५, २६६, २६७, २६८, २६९, २७०, २७१, २७२, २७३, २७४, २७५, २७६, २७७, २७८, २७९, २८०, २८१, २८२, २८३, २८४, २८५, २८६, २८७, २८८, २८९, २९०, २९१, २९२, २९३, २९४, २९५, २९६, २९७, २९८, २९९, ३००, ३०१, ३०२, ३०३, ३०४, ३०५, ३०६, ३०७, ३०८, ३०९, ३१०, ३११, ३१२, ३१३, ३१४, ३१५, ३१६, ३१७, ३१८, ३१९, ३२०, ३२१, ३२२, ३२३, ३२४, ३२५, ३२६, ३२७, ३२८, ३२९, ३३०, ३३१, ३३२, ३३३, ३३४, ३३५, ३३६, ३३७, ३३८, ३३९, ३४०, ३४१, ३४२, ३४३, ३४४, ३४५, ३४६, ३४७, ३४८, ३४९, ३५०, ३५१, ३५२, ३५३, ३५४, ३५५, ३५६, ३५७, ३५८, ३५९, ३६०, ३६१, ३६२, ३६३, ३६४, ३६५, ३६६, ३६७, ३६८, ३६९, ३७०, ३७१, ३७२, ३७३, ३७४, ३७५, ३७६, ३७७, ३७८, ३७९, ३८०, ३८१, ३८२, ३८३, ३८४, ३८५, ३८६, ३८७, ३८८, ३८९, ३९०, ३९१, ३९२, ३९३, ३९४, ३९५, ३९६, ३९७, ३९८, ३९९, ४००, ४०१, ४०२, ४०३, ४०४, ४०५, ४०६, ४०७, ४०८, ४०९, ४१०, ४११, ४१२, ४१३, ४१४, ४१५, ४१६, ४१७, ४१८, ४१९, ४२०, ४२१, ४२२, ४२३, ४२४, ४२५, ४२६, ४२७, ४२८, ४२९, ४३०, ४३१, ४३२, ४३३, ४३४, ४३५, ४३६, ४३७, ४३८, ४३९, ४४०, ४४१, ४४२, ४४३, ४४४, ४४५, ४४६, ४४७, ४४८, ४४९, ४५०, ४५१, ४५२, ४५३, ४५४, ४५५, ४५६, ४५७, ४५८, ४५९, ४६०, ४६१, ४६२, ४६३, ४६४, ४६५, ४६६, ४६७, ४६८, ४६९, ४७०, ४७१, ४७२, ४७३, ४७४, ४७५, ४७६, ४७७, ४७८, ४७९, ४८०, ४८१, ४८२, ४८३, ४८४, ४८५, ४८६, ४८७, ४८८, ४८९, ४९०, ४९१, ४९२, ४९३, ४९४, ४९५, ४९६, ४९७, ४९८, ४९९, ५००, ५०१, ५०२, ५०३, ५०४, ५०५, ५०६, ५०७, ५०८, ५०९, ५१०, ५११, ५१२, ५१३, ५१४, ५१५, ५१६, ५१७, ५१८, ५१९, ५२०, ५२१, ५२२, ५२३, ५२४, ५२५, ५२६, ५२७, ५२८, ५२९, ५३०, ५३१, ५३२, ५३३, ५३४, ५३५, ५३६, ५३७, ५३८, ५३९, ५४०, ५४१, ५४२, ५४३, ५४४, ५४५, ५४६, ५४७, ५४८, ५४९, ५५०, ५५१, ५५२, ५५३, ५५४, ५५५, ५५६, ५५७, ५५८, ५५९, ५६०, ५६१, ५६२, ५६३, ५६४, ५६५, ५६६, ५६७, ५६८, ५६९, ५७०, ५७१, ५७२, ५७३, ५७४, ५७५, ५७६, ५७७, ५७८, ५७९, ५८०, ५८१, ५८२, ५८३, ५८४, ५८५, ५८६, ५८७, ५८८, ५८९, ५९०, ५९१, ५९२, ५९३, ५९४, ५९५, ५९६, ५९७, ५९८, ५९९, ६००, ६०१, ६०२, ६०३, ६०४, ६०५, ६०६, ६०७, ६०८, ६०९, ६१०, ६११, ६१२, ६१३, ६१४, ६१५, ६१६, ६१७, ६१८, ६१९, ६२०, ६२१, ६२२, ६२३, ६२४, ६२५, ६२६, ६२७, ६२८, ६२९, ६३०, ६३१, ६३२, ६३३, ६३४, ६३५, ६३६, ६३७, ६३८, ६३९, ६४०, ६४१, ६४२, ६४३, ६४४, ६४५, ६४६, ६४७, ६४८, ६४९, ६५०, ६५१, ६५२, ६५३, ६५४, ६५५, ६५६, ६५७, ६५८, ६५९, ६६०, ६६१, ६६२, ६६३, ६६४, ६६५, ६६६, ६६७, ६६८, ६६९, ६७०, ६७१, ६७२, ६७३, ६७४, ६७५, ६७६, ६७७, ६७८, ६७९, ६८०, ६८१, ६८२, ६८३, ६८४, ६८५, ६८६, ६८७, ६८८, ६८९, ६९०, ६९१, ६९२, ६९३, ६९४, ६९५, ६९६, ६९७, ६९८, ६९९, ७००, ७०१, ७०२, ७०३, ७०४, ७०५, ७०६, ७०७, ७०८, ७०९, ७१०, ७११, ७१२, ७१३, ७१४, ७१५, ७१६, ७१७, ७१८, ७१९, ७२०, ७२१, ७२२, ७२३, ७२४, ७२५, ७२६, ७२७, ७२८, ७२९, ७३०, ७३१, ७३२, ७३३, ७३४, ७३५, ७३६, ७३७, ७३८, ७३९, ७४०, ७४१, ७४२, ७४३, ७४४, ७४५, ७४६, ७४७, ७४८, ७४९, ७५०, ७५१, ७५२, ७५३, ७५४, ७५५, ७५६, ७५७, ७५८, ७५९, ७६०, ७६१, ७६२, ७६३, ७६४, ७६५, ७६६, ७६७, ७६८, ७६९, ७७०, ७७१, ७७२, ७७३, ७७४, ७७५, ७७६, ७७७, ७७८, ७७९, ७८०, ७८१, ७८२, ७८३, ७८४, ७८५, ७८६, ७८७, ७८८, ७८९, ७९०, ७९१, ७९२, ७९३, ७९४, ७९५, ७९६, ७९७, ७९८, ७९९, ८००, ८०१, ८०२, ८०३, ८०४, ८०५, ८०६, ८०७, ८०८, ८०९, ८१०, ८११, ८१२, ८१३, ८१४, ८१५, ८१६, ८१७, ८१८, ८१९, ८२०, ८२१, ८२२, ८२३, ८२४, ८२५, ८२६, ८२७, ८२८, ८२९, ८३०, ८३१, ८३२, ८३३, ८३४, ८३५, ८३६, ८३७, ८३८, ८३९, ८४०, ८४१, ८४२, ८४३, ८४४, ८४५, ८४६, ८४७, ८४८, ८४९, ८